

## "महानिर्मितीचा राज्यभरात ३६५०० वृक्षारोपणाचा संकल्प"

नागपूर : आधुनिक जीवनशैलीमुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे, कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ असा निसर्गाचा कोप मागील काही वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. एकूणच, नैसर्गिक स्रोतांचा होत असलेला न्हास व त्यामुळे मानवी जीवनावर होणारे प्रतिकूल परिणाम लक्षात घेता, एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने उत्स्फूर्त एक वृक्ष लावणे आवश्यक आहे आणि नेमकी हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे जेणेकरून, सामाजिक जाणीव निर्माण होईल, हरित चळवळ वाढीस लागेल, पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण होईल व पुढील पिढीसाठी एक भरीव कार्य आपल्या हातून घडेल.

नैसर्गिक संपदेचे संवर्धन तसेच संरक्षण हा केवळ स्थानिक मुद्दा राहिला नसून तो आता वैश्विक झालेला आहे. महानिर्मितीच्या राज्यभरातील औष्णिक, जल, वायू, सौर, वीज केंद्रातील जसे चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, नागपूर, पारस, भुसावळ, नाशिक, परळी, मुंबई, उरण, पुणे व पोफळी तसेच महाजेम्सचे कार्यरत अधिकारी-कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगारांनी एक सामाजिक जबाबदारी या नात्याने १ जुलै ते ७ जुलै २०१७ ह्या कालावधीत ३६५०० वृक्षारोपण करण्याचा संकल्प केलेला आहे. ज्यामध्ये गुलमोहर, जांभूळ, निल, कडुलिंब, करंजी, केसीया, सप्तवर्णी तसेच विविध फळ झाडांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक(खनिकर्म) श्याम वर्धने, कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीची वृक्षारोपण मोहीम २०१७ राज्यभरात यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध पातळ्यांवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून महानिर्मितीचे राज्यभरातील सर्व मुख्य अभियंते व त्यांची चमू याकरिता सज्ज झाली आहे. राज्य शासनाच्या ह्या विधायक उपक्रमात, महानिर्मितीद्वारे होणारे वृक्षारोपण निश्चितच मोलाचा वाटा ठरेल यात शंका नाही.